

सोलापूर विद्यापीठ, सोलापूर
व्यवस्थापन परिषदेच्या १०४ व्या बैठकीचा कार्यवृत्तांत
मंगळवार, दि.२३ मे, २०१७ सकाळी ११:१५ वा.

व्यवस्थापन परिषदेची १०४ वी बैठक मंगळवार, दि.२३ मे, २०१७ रोजी सकाळी ११:१५ वाजता व्यवस्थापन परिषद सभागृहात मा. कुलगुरुमहोदय यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती.

बैठकीस खालीलप्रमाणे उपस्थिती होती.

अ.क्र.	सदस्याचे नांव	पद
१)	प्रा. डॉ. मालदार एन. एन. - मा. कुलगुरु	अध्यक्ष
२)	मा. शिक्षण संचालक (उच्च शिक्षण) पुणे यांचे प्रतिनिधी डॉ. देशपांडे एस. एम., विभागीय सहसंचालक, सोलापूर विभाग, सोलापूर	सदस्य
३)	डॉ. घनवट ए. ए.	सदस्य
४)	श्री. पाटील बी. पी., संचालक, परीक्षा व मूल्यमापन मंडळ	कायम निमंत्रित
५)	डॉ. शेवाळे बी. सी., वित्त व लेखा अधिकारी	कायम निमंत्रित
६)	प्रा. पी. प्रभाकर, प्रभारी कुलसचिव	सदस्य सचिव

स्वागत:

मा. प्र. कुलसचिव यांनी मा. अध्यक्ष व सर्व सन्माननीय सदस्यांचे स्वागत केले.

अनुपस्थिती:

व्यवस्थापन परिषदेच्या या बैठकीस डॉ. नंदनवार डी. आर., प्रभारी सहसंचालक, (तंत्र शिक्षण) पुणे मा. संचालक (तंत्र शिक्षण) यांचे प्रतिनिधी यांनी एस. एम. एस. द्वारे अनुपस्थित राहण्याबाबत विनंती केली होती. त्यांच्या अनुपस्थितीची नोंद घेवून मान्यता देण्यात आली. मा.अवर मुख्य सचिव, उच्च व तंत्र शिक्षण विभाग, मंत्रालय, मुंबई हे व्यवस्थापन परिषदेच्या या बैठकीस अनुपस्थित होते.

सदर बैठकीत खालील प्रमाणे कामकाज झाले.

[०१] १८ एप्रिल, २०१७ रोजीच्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीचा कार्यवृत्तांत वाचून कायम करणे व कार्यवाही अहवालाची नोंद घेणे.

ठराव: १८ एप्रिल, २०१७ रोजीच्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीचा कार्यवृत्तांत खालील दुरुस्तीसह वाचून सर्वानुमते कायम करण्यात आला व कार्यवृत्तांतावर केलेल्या कार्यवाहीची नोंद घेण्यात आली.

ठराव क्र.१३(८) मध्ये, पान क्र.२४ वर तिसऱ्या ओळीत "वर्षासाठीची मुदतवाढ" यानंतर "दि.१७/१२/२०१६ च्या शासन निर्णयानुसार" या शब्दांचा समावेश करावा.

[०२] विद्यापीठास विविध विभाग / संकुलाकडील कार्यालयीन कामासाठी मे. गोदावरी एन्टरप्रायजेस, नांदेड यांच्याकडून घेतलेले मनुष्यबळ व मे. ए-वन सेक्युरिटी अँड मनुष्यबळ पुरवठा, सोलापूर यांच्याकडून सुरक्षेच्या कामासाठी घेतलेले कंत्राटी सुरक्षा रक्षक यांना किमान वेतन कायदा १९४८ प्रमाणे व शासनाने सध्या लागू केलेल्या विशेष भत्ता या प्रमाणे वेतन आदा करण्याची बाब व सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालय, सोलापूर यांचे दि.२४/०४/२०१७ चे पत्र व्यवस्थापन परिषदेच्या विचारार्थ.

(टिपणी: उपरोक्त पत्रान्वये सहाय्यक कामगार आयुक्त, सोलापूर यांनी विद्यापीठाचे दि.१०/०४/२०१७ रोजीच्या पत्राच्या अनुषंगाने किमान वेतनाचे दर व विशेष भत्त्याचे दर दि.२४/०४/२०१७ च्या पत्रान्वये कळविले आहे. विद्यापीठात विविध संकुल / प्रशाकीय विभागात कंत्राटी पध्दतीने कार्यरत असलेले कर्मचाऱ्यांना शासनाने लागू केलेले किमान वेतन दराप्रमाणे वेतन आदा करणे आवश्यक आहे. सदर कंत्राटी कर्मचाऱ्यांना किमान वेतन कायदा १९४८ प्रमाणे वेतन व शासनाने सध्या लागू केलेल्या विशेष भत्ता आदा केल्यास प्रति कर्मचारी यांचे वेतन खाली दर्शविल्या इतके होईल.

अ. क्र.	तपशिल	संगणक लेखनिक / डाटा ऑपरेटर / प्र.सहायक वाहन चालक (कुशल)	चौकीदार (अर्धकुशल)	शिपाई/माळी /प्र.परिचर (अकुशल)
०१	किमान वेतन रु.	५५००.००	५१००.००	४७००.००
०२	व्यवस्थापन परिषदेचा ठरावानुसार किमानात वेतनामध्ये १०% वेतनवाढ	५५०.००	५१०.००	४७०.००
०३	विशेष भत्ता	३२५६.२०	३२५६.२०	३२५६.२०
०४	एकूण रुपये	९३०६.२०	८८६६.२०	८४२६.२०
०५	प्रति दिन वेतन (अ.क्र.४÷२६)	३५७.९३	३४१.००	३२४.०८
०६	भविष्यनिर्वाह निधी कर्मचारी हिस्सा १२% (अ.क्र.४x१२%)	१११६.७४	१०६३.९४	१०११.१४
०७	भविष्यनिर्वाह निधी प्रधान नियुक्त्याचा हिस्सा १३.३६% (अ.क्र.४ x १३.३६%)	१२४३.३०	११८४.५२	११२५.७४
०८	ई. एस. आय. कर्मचारी हिस्सा १.७५%	१६२.८५	१५५.१५	१४७.४५
०९	ई.एस.आय. प्रधान नियुक्त्याचा हिस्सा ४.७५%	४४२.०४	४२१.१४	४००.२४

१०	पूरवठादाराचे सेवा शुल्क	रु.१.९९ प्रति कर्मचारी प्रति दिवस (किमान २६ दिवसाकरिता रु.५१.७४)	रु.५.७० प्रति कर्मचारी प्रति दिवस (किमान २६ दिवसाकरिता रु.१४८.२०)	रु.१.९९ प्रति कर्मचारी प्रति दिवस (किमान २६ दिवसाकरिता रु.५१.७४)
११	विद्यापीठाने आदा करावयाचे एकूण रु. (४+७+९+१०) (२६ दिवसा करिता)	११०४३.२८ (रु.४२४.७४ प्रति दिवस)	१०६२०.०६ (रु.४०८.४६ प्रति दिवस)	१०००३.९२ (रु.३८४.७६ प्रति दिवस)
१२	कर्मचाऱ्याला मिळणारा निव्वळ रक्कम (४-६-८) (२६ दिवसा करिता)	८०२६.६१ (रु.३०८.७१ प्रति दिन)	७६४७.११ (रु.२९४.११ प्रति दिन)	७२६७.६१ (रु.२७९.५२ प्रति दिन)

सबब, विद्यापीठास विविध विभाग / संकुलाकडील कार्यालयीन कामासाठी मे. गोदावरी एन्टरप्रायजेस, नांदेड यांच्याकडून घेतलेले मनुष्यबळ व मे. ए-वन सेक्युरिटी अँड मनुष्यबळ पुरवठा, सोलापूर यांच्याकडून सुरक्षेच्या कामासाठी घेतलेले कंत्राटी सुरक्षा रक्षक यांना किमान वेतन कायदा १९४८ प्रमाणे व शासनाने सध्या लागू केलेल्या विशेष भत्ता या प्रमाणे आदा करण्याची बाब व्यवस्थापन परिषदेच्या विचारार्थ).

ठराव: विद्यापीठास विविध विभाग / संकुलाकडील कार्यालयीन कामासाठी मे. गोदावरी एन्टरप्रायजेस, नांदेड यांच्याकडून घेतलेले मनुष्यबळ व मे. ए-वन सेक्युरिटी अँड मनुष्यबळ पुरवठा, सोलापूर यांच्याकडून सुरक्षेच्या कामासाठी घेतलेले कंत्राटी सुरक्षा रक्षक यांना किमान वेतन कायदा १९४८ प्रमाणे व शासनाने सध्या लागू केलेला विशेष भत्ता रु.३,२५६.२०/- सर्वानुमते मान्य करण्यात आला. तसेच दि.१५/०१/२०१४ च्या व्यवस्थापन परिषदेच्या क्र.५७ व्या बैठकीत ठराव क्र.०५ नुसार मान्य केलेली १०% वाढ रद्द करण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला. सदर दोन्ही निर्णयांची अंमलबजावणी माहे जून २०१७ चे वेतन देयक दि.०१ जुलै, २०१७ रोजी देय होणाऱ्या वेतनापासून करावी असे सर्वानुमते ठरले.

[०३] विद्यापीठातील नियमित पदावर कार्यरत असलेल्या शिक्षक व शिक्षकेत्तर प्रशासकीय सेवकांच्या सेवानिवृत्ती निमित्त स्मृतीचिन्ह देण्यास व इतर अनुषंगिक बाब विचारार्थ.

(टिपणी: प्रस्तूत विद्यापीठात नियमित शिक्षक व शिक्षकेत्तर प्रशासकीय सेवक अंदाजे २५ ते ३० वर्षांच्या सेवेचा कार्यकाल प्रामाणिकपणे व जबाबदारीने यशस्वीरित्या पूर्ण करून सेवानिवृत्त होतात. त्यांच्या सेवेचा सेवानिवृत्ती निमित्त विद्यापीठ प्रशासनाकडून गौरव करण्यासाठी खालीलप्रमाणे कार्यवाही करण्यास मान्यता असावी.

१. स्मृतीचिन्ह तयार करून घेणे.
२. सेवानिवृत्तीचा समारंभ सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्या उपस्थितीत विद्यापीठ सभागृहात आयोजित करणे.
३. स्मृतीचिन्ह तयार करून घेण्यासाठी व तसेच सेवानिवृत्त होणाऱ्या प्रशासकीय सेवकास शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ व उपस्थितांना चहा-नाष्टा यासाठी येणाऱ्या खर्चास व सदरचा खर्च विद्यापीठाच्या Foundation Day & Other Functions या अंदाजपत्रकीय शिर्षकातर्गत खर्ची टाकण्यास मान्यता असावी.
४. सेवानिवृत्ती होणाऱ्या प्रशासकीय सेवकांच्या कुटूंबास सदर कार्यक्रमास उपस्थित राहण्यास व सेवानिवृत्ती नंतर त्यांच्या सेवेची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी त्यांना विद्यापीठ वाहनातून स्वगृही नेवून सोडण्यास मान्यता असावी. त्यामुळे संबंधित सेवकाचा विद्यापीठाप्रती केलेल्या कार्याचा गौरवही होईल व त्यांच्या स्मृती कायम स्वरूपी प्रशासकीय सेवक जतन करून ठेवतील यात शंकाच नाही.

सबब, विद्यापीठातील शिक्षक व शिक्षकेत्तर प्रशासकीय सेवकांच्या सेवानिवृत्ती निमित्त स्मृतीचिन्ह देण्याची व इतर अनुषंगिक बाबी विचारार्थ).

ठराव: विद्यापीठातील नियमित पदावर कार्यरत असलेल्या शिक्षक व शिक्षकेत्तर प्रशासकीय सेवकांच्या सेवानिवृत्ती निमित्त स्मृतीचिन्ह देवून विद्यापीठाच्या वर्धापनदिनी यथोचित सत्कार करण्याचे सर्वानुमते ठरले.

[०४] विशेष कार्यासन अधिकारी श्री. आय. ए. इनामदार यांचा ६ महिन्याचा कालावधी दि.१२/०५/२०१७ रोजी संपत असल्याने त्यांना मुदतवाढ देण्याची बाब विचारार्थ.

(टिपणी: शासन निर्णय क्र.संकीर्ण-२७१५/प्र.क्र./१००/१३, दि.०८ जानेवारी, २०१६ नुसार विविक्षित कामासाठी कंत्राटी पध्दतीने विशेष कार्यासन अधिकारी (अभियांत्रिकी विभाग), विशेष कार्यासन अधिकारी (वित्त व लेखा विभाग) या पदाची मुलाखत घेवून, निवड समितीचा अहवाल स्विकारून दि.१२/०४/२०१६ रोजीच्या व्यवस्थापन परिषदेने मान्यता दिली आहे. त्याअनुषंगाने श्री. इनामदार आय. ए. यांना नियुक्ती आदेश क्र.SUS/Estt/२०१६/३७०६, दि.१३/०४/२०१६ रोजीच्या नियुक्ती आदेशान्वये विशेष कार्यासन अधिकारी म्हणून ०६ महिन्यासाठी नियुक्ती करण्यात आली होती. सदर सहा महिन्याचा कालावधी दि.१०/११/२०१६ रोजी संपणार असल्याने त्यांना मुदतवाढ देण्याची बाब दि.२५/१०/२०१६ रोजीच्या व्यवस्थापन परिषदेमध्ये ठेवली असता, त्यामध्ये खालीलप्रमाणे ठराव झाला आहे.

ठराव:

विशेष कार्यासन अधिकारी श्री. आय. ए. इनामदार यांचा ६ महिन्याचा कालावधी दि.१०/११/२०१६ रोजी संपत असल्याने त्यांना आणखी ०६ महिन्यासाठी मुदतवाढ देण्यास व तसेच रु.२५,०००/- (Pay Minus Pension) प्रमाणे मानधन देण्यास सर्वानुमते मान्यता देण्यात आली.

व्यवस्थापन परिषदेच्या ठरावाप्रमाणे श्री. आय. ए. इनामदार यांना दि.१५/११/२०१६ ते १२/०५/२०१७ या कालावधीसाठी मुदतवाढ देण्यात आली आहे.

उक्त शासन निर्णयातील तरतूदीनुसार विद्यापीठ अभियंता यांना श्री. आय. ए. इनामदार यांच्या सेवेची आवश्यकता आहे का? व त्यांचे काम समाधानकारक आहे का? याबाबत विचारणा करण्यात आली असता, त्यांनी खालीलप्रमाणे गोपनीय अहवाल दिलेला आहे.

१) श्री. आय. ए. इनामदार, विशेष कार्यासन अधिकारी यांनी आजपर्यंत केलेले काम समाधानकारक आहे.

२) सद्यस्थितीत राष्ट्रीय उच्चस्तर शिक्षा अभियानातर्गत (RUSA) वेगवेगळे कामे सुरु होणार आहेत तसेच भविष्यात RUSA कडून निधी प्राप्त होणार असून सदर निधीमधून विद्यापीठामध्ये अभियांत्रिकी विभागाकडून कामे करून घेण्याकरिता येथून पुढे श्री. आय. ए. इनामदार यांच्या सेवेची अभियांत्रिकी विभागास आवश्यकता आहे.

तसेच श्री. आय. ए. इनामदार यांचा एक वर्ष मुदतवाढी संदर्भातील अर्ज दि.१०/०४/२०१७ रोजी प्राप्त झाला आहे.

सबब, सदर बाब धोरणात्मक असल्याने श्री. आय. ए. इनामदार यांना मुदतवाढ देण्याची बाब विचारार्थ).

ठराव:

विशेष कार्यासन अधिकारी श्री. आय. ए. इनामदार यांचा ६ महिन्याचा कालावधी दि.१२/०५/२०१७ रोजी संपत असल्याने, दि.१७/१२/२०१६ च्या शासन निर्णयानुसार, एक वर्ष मुदतवाढ देण्यास सर्वानुमते मान्यता देण्यात आली.

[०५] पदार्थविज्ञान संकुल, सोलापूर विद्यापीठ, सोलापूर व उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव या विद्यापीठासोबत विद्यार्थ्यांमधील संशोधन वृद्धी होवून दर्जेदार उच्च शिक्षण मिळण्यासाठी कराराचा (MoU) मसूदा व्यवस्थापन परिषदेच्या विचारार्थ.

(टिपणी: मा. संचालक, पदार्थविज्ञान संकुल यांनी क्र.SUS/PHY/२२, दि.१३/०४/२०१७ अन्वये पदार्थविज्ञान संकुल, सोलापूर विद्यापीठ व उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव यांच्यामध्ये विद्यार्थ्यांमधील संशोधन वृद्धी होवून दर्जेदार उच्च शिक्षण मिळण्यासाठी कराराचा मसूदा (MoU) पाठविला आहे.

दि.१५/०४/२०१७ रोजीच्या टिपणीवरील मान्यतेनुसार सदर मसूद्यामधील कायदेशीर बाबी तपासण्याकरिता सदरचा मसूदा कायदा अधिकारी यांना पाठविण्यात आला होता.

दि.२८/०४/२०१७ रोजी कायदा अधिकारी यांनी मा. संचालक, पदार्थविज्ञान संकुल सोलापूर विद्यापीठ व उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव यांच्यामधील कराराचा (MoU) चा मसूदा अवलोकनी घेवून त्यातील कायदेशीर बाबींची तपासणी केलेली असून सदर बाबी बरोबर आहेत, असे कळविले आहे.

सबब, मा. संचालक, पदार्थविज्ञान संकुल यांनी दि.१३/०४/२०१७ च्या पत्रान्वये विनंती केल्यानुसार सोबत जोडलेला कराराचा मसूदा व्यवस्थापन परिषदेच्या विचारार्थ).

ठराव: सोलापूर विद्यापीठ, सोलापूर आणि उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव या विद्यापीठातील शिक्षक व विद्यार्थ्यांमध्ये संशोधन कार्यात वृद्धी होवून दर्जेदार उच्च शिक्षणाच्या अधिक सुविधा उपलब्ध होण्याकरिता तयार केलेल्या कराराच्या (MoU) मसूद्यास सर्वानुमते मान्यता देण्यात आली.

[०६] महाराष्ट्र शासनाने दि.२१ एप्रिल, २०१७ च्या शासन निर्णयान्वये सुधारित वेतनसंरचनेतील मूळ वेतनावरील (वेतनबँडमधील वेतन अधिक ग्रेड वेतन) अनुज्ञेय महागाई भत्त्याचा दर दि.०१ जुलै, २०१६ पासून १२५ टक्क्यावरून १३२ टक्के केल्याची बाब व्यवस्थापन परिषदेच्या माहितीस्तव.

(टिपणी: महाराष्ट्र शासन, वित्त विभागाचे शासन निर्णय क्र.मभवा-१११६ / प्र. क्र. ४४ / सेवा-९, दि.२१ एप्रिल, २०१७ मध्ये खालीलप्रमाणे नमूद केले आहे.

"शासन असे आदेश देत आहे की, दि.०१ जुलै, २०१६ पासून सुधारित वेतनसंरचनेतील मूळ वेतनावरील (वेतनबँडमधील वेतन अधिक ग्रेड वेतन) अनुज्ञेय महागाई भत्त्याचा दर १२५% वरून १३२% करण्यात यावा व सदर महागाई भत्त्याच्या वाढीची रक्कम रोखीने देण्यात यावी."

प्रस्तूत विद्यापीठातील शिक्षक, प्रशासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना वरील शासन निर्णयाप्रमाणे महागाई भत्ता दि.०१ जुलै, २०१६ पासून १२५ टक्क्यावरून १३२ टक्क्याप्रमाणे आदा करण्याबाबत लेखा विभागास कळविण्यात आली आहे.

तथापि, सदरची बाब व दि.२१ जुलै, २०१७ रोजीचे शासन निर्णय व्यवस्थापन परिषदेच्या माहितीस्तव).

ठरावः महाराष्ट्र शासनाने दि.२१ एप्रिल, २०१७ च्या शासन निर्णयान्वये सुधारित वेतनसंरचनेतील मूळ वेतनावरील (वेतनबँडमधील वेतन अधिक ग्रेड वेतन) अनुज्ञेय महागाई भत्त्याचा दर दि.०१ जुलै, २०१६ पासून १२५ टक्क्यावरून १३२ टक्के केल्याबाबतच्या दि.२१ जुलै, २०१७ च्या शासन निर्णयाची नोंद घेण्यात आली.

[०७] सोलापूर विद्यापीठात शै. वर्ष २०१७-१८ पासून एम. ए. मराठी, हिंदी व इंग्रजी विभाग सुरु करण्यास मा. कुलगुरुमहोदयांनी व्यवस्थापन परिषदेच्या वतीने महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ कलम १२(७) अन्वये तातडीची बाब म्हणून कार्यवाहीस मान्यता दिलेली बाब व्यवस्थापन परिषदेच्या माहितीस्तव.

(टिपणी: सोलापूर विद्यापीठात भाषा वाङ्मय संकुलासाठी शिक्षकीय पदे निर्माण करण्याबाबत मा. प्रधान सचिव, उच्च व तंत्र शिक्षण विभाग, महाराष्ट्र राज्य मंत्रालय, मुंबई यांना क्र.सोविसो/आस्था/२०११-१२/३१६१, दि.२१ जुलै, २०११ अन्वये प्रस्ताव पाठविण्यात आला होता.

सदर प्रस्तावास मा. संचालक, उच्च शिक्षण, शिक्षण संचालनालय, पुणे यांनी त्यांचे क्र. युएनआय/४७६१/शिक्षक पदे/सोवि/विशि-१/१५९१४, दि.१८ सप्टेंबर, २०१२ नुसार मा. प्रधान सचिव, उच्च व तंत्र शिक्षण विभाग, मंत्रालय, विस्तार भवन, मुंबई यांना मंजूरीबाबत शिफारस केली आहे.

सबब, भाषा व वाङ्मय संकुलात शिक्षकीय पदे मंजूर करण्यासंदर्भात शासनास पाठपुरावा करण्याची बाब तसेच, शै. वर्ष २०१७-१८ पासून एम. ए. मराठी, हिंदी व इंग्रजी विषय सुरु करण्याची बाब दि.२०/०४/२०१७ रोजीच्या विद्या परिषदेच्या विचारार्थ सादर केली असता, विद्या परिषदेने "शै. वर्ष २०१७-१८ पासून एम. ए. मराठी, हिंदी व इंग्रजी विषय सुरु करण्यास सर्वानुमते मान्यता दिली आहे. तसेच या संकुलासाठी आवश्यक असणारी शिक्षकीय पदे निर्माण करण्यासाठी कुलसचिवांनी शासनाकडे पाठपुरावा करावा." असा ठराव पारित झाला आहे.

दि.२१/०४/२०१७ रोजी मा. संचालक, उच्च शिक्षण, पुणे व मा. प्र. कुलसचिव, सोलापूर विद्यापीठ यांच्या समवेत झालेल्या प्रलंबित प्रस्तावासंदर्भात आढावा बैठकीत भाषा व वाङ्मय संकुल व त्यास शिक्षकीय पदे निर्माण करण्याबाबतचा प्रस्ताव पुनश्च: सांख्यिकी माहितीसह व सदर संकुल प्रस्तुत विद्यापीठास का आवश्यक आहे याच्या समर्थनासह हस्तपोच सादर करण्याबाबत मा. संचालक, उच्च शिक्षण, पुणे यांनी सूचित केले आहे.

सबब, सोलापूर विद्यापीठ शै. वर्ष २०१७-१८ पासून एम. ए. मराठी, हिंदी व इंग्रजी विभाग सुरु करण्यास मा. कुलगुरुमहोदयांनी व्यवस्थापन परिषदेच्या वतीने महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ कलम १२(७) अन्वये तातडीची बाब म्हणून कार्यवाहीस मान्यता दिल्याची बाब व्यवस्थापन परिषदेच्या माहितीस्तव).

ठराव: मा. कुलगुरुमहोदयांनी महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ कलम १२(७) अन्वये केलेल्या कार्यवाहीची नोंद घेण्यात आली.

मा. कुलगुरु तथा अध्यक्ष महोदयांच्या परवानगीने येणारे आयत्या वेळेचे विषय:

[८(१)] श्री. रा. वि. जाधव, कक्ष अधिकारी, महाराष्ट्र शासन यांचे पृष्ठांकन क्र. संकीर्ण-२०१७/ प्र.क्र.४०/२०१७/आस्था-२, दि.२२ मार्च, २०१७ रोजीच्या पत्रासोबत जोडलेला (प्रस्तूत विद्यापीठास दि.२८ एप्रिल, २०१७ रोजी प्राप्त झालेले) मा. ज. ज. वळवी, अवर सचिव, महाराष्ट्र राज्य यांची स्वाक्षरी असलेला वित्त विभागाचा शासकीय वाहनांचे किंमत मर्यादा धोरणाबाबतचा शासन निर्णय क्रमांक वाहन-२०१६ / प्र.क्र.५१ / १६/विनियम दि.२१ जानेवारी, २०१७ सोबत जोडला असून सदर शासन निर्णय व्यवस्थापन परिषदेच्या विचारार्थ.

(टिपणी: संदर्भिय शासन निर्णयान्वये मा. ज. ज. वळवी, अवर सचिव, महाराष्ट्र राज्य यांनी खालील मुद्दे विद्यापीठास कळविले आहेत.

- १) नवीन शासकीय वाहन खरेदी किंवा निर्लेखित वाहनांच्या बदली नवीन वाहन खरेदी करताना विविध पदाधिकारी / शासकीय अधिकारी यांच्याकरीता सोबतच्या शासन निर्णयामध्ये नमूद केल्याप्रमाणे किंमत मर्यादेतील वाहन त्यांच्या दर्जानुसार शासकीय वाहन म्हणून अनुज्ञेय राहिल.
- २) अनुज्ञेय वाहन खरेदी करताना आपल्या कार्यक्षेत्रात सदर वाहनाच्या देखभाल व दुरुस्तीची सुविधा तसेच, वाहनाच्या सुट्या भागांची (Spare Parts) उपलब्धता समाधानकारक असल्याची खातरजमा करावी.
- ३) वाहनविषयक शासन निर्णय, क्रमांक, वाहन-१०००/प्र.क्र.६५ / २००१ / विनियम, दि.१०/०९/२००१ नुसार वाहनांची अनुज्ञेयता राज्यस्तरीय वाहन आढावा समिती निश्चित करेल. वाहन आढाव्याअंती मंजूर झालेल्या वाहनांपैकी, सर्व विहित अटींचीपूर्तता करुन निर्लेखित झालेल्या वाहनांच्या बदल्यात नवीन वाहन खरेदीचे प्रस्ताव, राज्यस्तरीय वाहन आढावा समितीसमोर सादर न करता अध्यक्ष, राज्यस्तरीय वाहन आढावा समितीच्या मान्यतेने मंजूर करण्यात येतील. वाहन आढाव्यामध्ये वाहने अनुज्ञेय नसल्यास बदली वाहन / नवीन वाहनांच्या खरेदीची मागणी करण्यात येऊ नये. वाहन आढावा झालेला नसेल तेव्हा नवीन वाहन खरेदी / अनुज्ञेय करताना राज्यस्तरीय वाहन आढावा समितीची मान्यता घेणे आवश्यक राहिल.
- ४) पदाधिकारी / अधिकारी यांच्या वापरातील जुने वाहन नियमांमधील निकषानुसार निर्लेखित झाल्यानंतर या शासन निर्णयान्वये विहित केलेल्या किंमत मर्यादेत उपरोक्त परि.३ येथे नमूद केल्यानुसार योग्य स्तरावर मान्यता घेऊन वाहन खरेदी करता येईल. वापरातील वाहन निर्लेखन योग्य नसल्यास कोणत्याही परिस्थितीत विशेष बाब म्हणून नवीन वाहन खरेदीस मान्यता देण्यात येणार नाही.
- ५) वरील शासन निर्णयान्वये केलेल्या तरतूदी स्वायत्त संस्था / सार्वजनिक क्षेत्रातील सर्व उपक्रम / मंडळे / महामंडळे यांना लागू राहतील. हे आदेश सर्व मंत्रालयीन प्रशासकीय विभागांनी त्यांच्या नियंत्रणाखालील सर्व स्वायत्त संस्था / सार्वजनिक क्षेत्रातील सर्व उपक्रम / मंडळे / महामंडळे यांच्या निदर्शनास आणण्याच्या दृष्टीने सदरचा शासन निर्णय विद्यापीठास प्राप्त झालेला आहे.
- ६) यापूर्वी निर्गमित करण्यात आलेले वाहनांच्या किंमत मर्यादेबाबतचे आदेश निष्प्रभावित करुन सदर शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे.

सबब, सदर शासन निर्णय व्यवस्थापन परिषदेच्या विचारार्थ).

उराव: श्री. रा. वि. जाधव, कक्ष अधिकारी, महाराष्ट्र शासन यांचे पृष्ठांकन क्र. संकीर्ण-२०१७/ प्र.क्र.४०/२०१७/आस्था-२, दि.२२ मार्च, २०१७ रोजीच्या पत्रासोबत जोडलेला (प्रस्तूत विद्यापीठास दि.२८ एप्रिल, २०१७ रोजी प्राप्त झालेले) मा. ज. ज. वळवी, अवर सचिव, महाराष्ट्र राज्य यांची स्वाक्षरी असलेला वित्त विभागाचा शासकीय वाहनांचे किंमत मर्यादा धोरणाबाबतचा शासन निर्णय क्रमांक वाहन-२०१६ / प्र.क्र.५१ / १६/विनियम दि.२१ जानेवारी, २०१७ च्या शासन निर्णयाची नोंद घेण्यात आली.

[८(२)] जुनी प्रकाशने निर्लेखन करण्याची बाब व्यवस्थापन परिषदेच्या विचारार्थ.

(टिपणी: परिक्षेचे सर्व अर्ज व इतर अर्ज हे सध्या ऑनलाईन प्रणालीद्वारे ठेवण्यात येत आहेत. प्रकाशन विभागाकडे जुने कालबाह्य झालेले Prospectus (प्रवेश प्रक्रिया माहिती पुस्तक), परीक्षा अर्ज व इतर अर्ज प्रकाशन विभागकडे सोबत यादी जोडल्याप्रमाणे उपलब्ध आहेत. सदर कालबाह्य प्रकाशनामूळे इतर साहित्य ठेवण्यास जागा अपूरी पडत आहे. फॉर्म निर्लेखन केल्यास इतर साहित्य ठेवण्यासाठी जागा उपलब्ध होवू शकते.

निर्लेखन करण्यासाठी समान लेखा संहिता (Common Account Code) मधील Appendix-1 मध्ये Financial Delegation Power नुसार अधिकार दिले असून, त्यानुसार तयार करण्यात आलेल्या नियमावलीस व्यवस्थापन परिषदेने मान्यता दिलेली आहे. निर्लेखन नियमावली अ.क्र.१ व २ नुसार मा. कुलगुरु यांच्या मान्यतेने निर्लेखन प्रस्ताव निर्लेखन समितीकडे छाननी व प्रत्यक्ष पडताळणी करण्याकरिता पाठविण्यात आला होता. त्यानुसार सदर समितीने साहित्याची प्रत्यक्ष पडताळणी करून निर्लेखन करण्याची शिफारस व्यवस्थापन परिषदेकडे केली आहे. त्यानुसार साहित्याची सोबत जोडलेल्या तक्त्याप्रमाणे एकूण किंमत ₹१,९७,५२४/- इतकी होत आहे.

निर्लेखन नियमावलीप्रमाणे ₹१,९७,५२४/- इतके आवर्ती साहित्य निर्लेखन करण्याचे अधिकार निर्लेखन नियम क्र.(अ) ३ नुसार, व्यवस्थापन परिषदेच्या अधिकार मंडळास असून त्यानुसार सदर कालबाह्य साहित्य निर्लेखन करण्यासाठी व्यवस्थापन परिषदेकडे सादर करावा लागणार आहे.

सबब, निर्लेखन समितीने कालबाह्य झालेले प्रकाशने Prospect (प्रवेश प्रक्रिया माहिती पुस्तक), परीक्षा अर्ज व इतर अर्ज इत्यादी निर्लेखन करण्यासाठी केलेली शिफारस व्यवस्थापन परिषदेच्या विचारार्थ).

ठराव: जुनी प्रकाशने (प्रवेश प्रक्रिया, माहिती पुस्तक), परीक्षा अर्ज व इतर अर्ज इत्यादी निर्लेखन करण्यासाठी निर्लेखन समितीने केलेली शिफारस स्विकारून सर्वानुमते मान्यता देण्यात आली.

[८(३)] शास्त्रीय उपकरण केंद्र येथील इन्स्ट्रुमेंट एक्सपर्ट डॉ. कुलकर्णी मकरंद अनंतराव यांची मुदत दि.३१/०५/२०१७ रोजी संपत असल्याने त्यांना मुदतवाढ देण्याची बाब विचारार्थ.

(टिपणी: विद्यापीठातील शास्त्रीय उपकरण केंद्रामध्ये जाहीर निविदा मागवून खालील उपकरणे खरेदी करण्यात आली असून त्यावर संशोधन करण्यात येत आहे.

Sr. No.	Name of Instruments
1.	400 MHz NMR
2.	FT-IR
3.	Atomic Absorption Spectrometer
4.	Elemental Analyzer
5.	X-Ray Diffractometer
6.	GIS Mapping & Image Processing
7.	Synthesis System

वरील शास्त्रीय उपकरणे ही महागडी व महत्वाची असल्याने ती उपकरणे हाताळण्यासाठी व निगराणी करण्यासाठी डॉ. मकरंद अनंतराव कुलकर्णी यांची Walk in Interview द्वारे नियुक्ती आदेश क्र. SUS/Estt/२०१६/६४६१, दि. १३/०७/२०१६ रोजीच्या आदेशान्वये इन्स्ट्रुमेंट एक्सपर्ट म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

सदर नियुक्ती आदेशामध्ये खालीलप्रमाणे नमूद करण्यात आले आहे.

Your appointment is purely temporary basis commencing from the date of joining and ending of the academic year 2016-17 (up to 31/05/2017)

त्यानुसार त्यांचा कालावधी हा दि. ३१/०५/२०१७ रोजी संपणार आहे. यास्तव, समन्वयक, शास्त्रीय उपकरण केंद्र यांनी श्री. कुलकर्णी एम. ए. हे रसायनांचे परिक्षणाचे काम उत्कृष्टपणे करत असल्याने त्यांना मुदतवाढ द्यावी अशी विनंती केली आहे. सोबत पत्र जोडले आहे.

सबब, सदर बाब धोरणात्मक असल्याने श्री. कुलकर्णी मकरंद अनंतराव, इन्स्ट्रुमेंट एक्सपर्ट यांना मुदतवाढ देण्याची बाब विचारार्थ).

ठराव: शास्त्रीय उपकरण केंद्र येथील इन्स्ट्रुमेंट एक्सपर्ट डॉ. कुलकर्णी मकरंद अनंतराव यांना सन २०१७-१८ या शैक्षणिक वर्षाकरिता दि.०६/०६/२०१७ पासून ११ महिन्याची मुदतवाढ देण्यास व त्यांना दरमहा रु.३२,०००/- एकत्रित वेतन देण्यास सर्वानुमते मान्यता देण्यात आली.

[८(४)] विद्यापीठ परिसरातील विविध इमारतींचे देखभाल व दुरुस्ती करणे या कामाकरीता प्राप्त दराच्या निविदेचा तुलनात्मक तक्तेनुसार सर्वात कमी दर असलेल्या श्री. बी. व्ही. राठोड यांना निविदेतील अंदाजपत्रकापेक्षा १४.१७% कमी दराने देणेकामी मा.कुलगुरु महोदयांनी बांधकाम समितीच्या वतीने केलेली शिफारस व्यवस्थापन परिषदेच्या विचारार्थ.

(टिपणी: विद्यापीठ परिसरातील विविध इमारतींचे देखभाल व दुरुस्ती करणे या कामाच्या अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता घेण्यात आली असून त्यास अनुसरून सदर कामासाठीच्या जाहिर निविदा दि.१०/०३/२०१७ रोजीच्या दै. सकाळ मध्ये व www.etendergov.in या संकेतस्थळावरील प्रसिध्द करण्यात आलेली होती. निविदा विद्यापीठ कार्यालयाकडे पोहोच करण्याची अंतिम तारीख दि.२७/०३/२०१७ रोजीपर्यंत होती. दिलेल्या मुदतीत फक्त दोनच निविदा प्राप्त झालेले होते. त्यामुळे दि.११/०४/२०१७ पर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली होती. सदर मुदतीमध्ये एकूण तीन निविदा प्राप्त झालेले होते.

उपरोक्तप्रमाणे प्राप्त एकूण तीन निविदाधारकांचे तांत्रिक निविदा या दि.१९/४/२०१७ रोजी व दराचे निविदा या दि.२२/०५/२०१७ रोजी तांत्रिक समिती सदस्य व वित्त व लेखाधिकारी यांच्या समोर उघडण्यात आलेले असून प्राप्त निविदांचा तुलनात्मक तक्ता तयार केली असता सदर कामाकरीता सर्वात कमी दर हे श्री. बी. व्ही. राठोड यांचे आहेत. श्री. बी. व्ही. राठोड यांनी सादर केलेल्या निविदेतील दर हे अंदाजपत्रकापेक्षा १४.१७% कमीचे आहेत.

उपरोक्तप्रमाणे प्राप्त निविदेधील दर तथा तयार करण्यात आलेला तुलनात्मक तक्ता अवलोकनी घेता, उपरोक्त काम हे अंदाजपत्रकाच्या १४.१७ % कमी दराने श्री. बी. व्ही. राठोड यांना द्यावी लागणार आहे. त्याकरीता श्री. बी. व्ही. राठोड यांना कार्यारंभ आदेश देण्याकरीता प्रथमतः बांधकाम समितीची शिफारस व तदनंतर व्यवस्थापन परिषदेच्या मान्यतेनंतर वरीलप्रमाणे कामाबाबत कार्यारंभ आदेश श्री. बी. व्ही. राठोड यांना देता येईल. तथापि बांधकाम समितीची बैठक दि.०६/०३/२०१७ रोजी संपन्न झालेली असून नजीकच्या काळात होण्याची शक्यता नसल्यामुळे व वरील काम हे लवकरात लवकर सुरु करावी लागणार असल्यामुळे, बांधकाम समितीच्या वतीने मा.कुलगुरु महोदयांनी महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम २०१६, कलम १२(७) अन्वये वरील काम हे श्री. बी. व्ही. राठोड यांना अंदाजपत्रकाच्या १४.१७% कमी दराने देणेकामी व्यवस्थापन परिषदेला शिफारस केलेली आहे.

सबब, विद्यापीठ परिसरातील विविध इमारतींचे देखभाल व दुरुस्ती करणे या कामाकरीता प्राप्त दराच्या निविदेचा तुलनात्मक तक्तेनुसार सर्वात कमी दर असलेल्या श्री. बी. व्ही. राठोड यांना निविदेतील १४.१७% अंदाजपत्रकापेक्षा कमी दराने देणेकामी मा.कुलगुरु महोदयांनी बांधकाम समितीच्या वतीने केलेली शिफारस व्यवस्थापन परिषदेच्या विचारार्थ).

ठराव: विद्यापीठ परिसरातील विविध इमारतींचे देखभाल व दुरुस्ती करणे या कामाकरीता प्राप्त दराच्या निविदेचा तुलनात्मक तक्तेनुसार सर्वात कमी दर असलेल्या श्री. बी. व्ही. राठोड यांना निविदेतील अंदाजपत्रकापेक्षा १४.१७% कमी दराने देण्याकामी मा.कुलगुरु महोदयांनी बांधकाम समितीच्या वतीने केलेली शिफारस स्विकारून त्यास सर्वानुमते मान्यता देण्यात आली.

[८(५)] विद्यापीठ परिसरातील "संगणकशास्त्र संकुल इमारतीमध्ये लिफ्टसाठी लागणारे बांधकाम व जीना करणे" या कामाच्या ₹१६,९२,०००/- अंदाजपत्रकाच्या प्रशासकिय मान्यतेस मा.कुलगुरु महोदयांनी बांधकाम समितीच्या वतीने केलेली शिफारस व्यवस्थापन परिषदेच्या विचारार्थ.

(टिपणी: संगणकशास्त्र संकुल इमारतीमध्ये अपंग व इतर विद्यार्थ्यांची होणारी गैरसोय पाहता लिफ्टची व्यवस्था करावयाची असून त्याकरीता आवश्यक बांधकाम व जीना तयार करावयाचे आहे. सदरकामी कामाचे अंदाजपत्रक, नकाशे व इतर विवरण तयार करणेकरीता मे. यादगिरी कोंडा अँड असोसिएट, सोलापूर यांची वास्तुविशारद म्हणून नेमणूक करण्यात आलेली आहे.

मे. यादगिरी कोंडा अँड असोसिएट, सोलापूर यांनी संगणकशास्त्र संकुल इमारतीमध्ये लिफ्ट बसविणेकरीता आवश्यक तेवढे बांधकाम व जीना तयार करणेकरीता ₹१६,९२,०००/- चे अंदाजपत्रक तयार केलेली आहे. सदर अंदाजपत्रकातील सर्व दर हे सन २०१७-१८ च्या डि.एस.आर.प्रमाणे घेण्यात आलेले आहेत.

उपरोक्तप्रमाणे काम करणेकरीता अंदाजे ₹१६,९२,०००/- एवढे खर्च अपेक्षित असून सदर खर्चास बांधकाम समितीची व्यवस्थापन परिषदेला प्रशासकीय मान्यतेकरीता शिफारस असणे आवश्यक आहे. अंदाजपत्रकास बांधकाम समितीची शिफारस व तद्नंतर व्यवस्थापन परिषदेच्या मान्यतेनंतर वरीलप्रमाणे कामाबाबत पुढील कार्यवाही करावी लागणार आहे. तथापि बांधकाम समितीची बैठक दि.०६/०३/२०१७ रोजी संपन्न झालेली असून नजीकच्या काळात होण्याची शक्यता नसल्यामुळे व संगणक शास्त्र इमारतीमध्ये विद्यार्थी तसेच इतरांची होणारी गैरसोय पाहता लवकरात लवकर लिफ्ट बसविणे आवश्यक असल्यामुळे सदर कामाची निकड लक्षात घेता, बांधकाम समितीच्या वतीने मा.कुलगुरु महोदयांनी महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम २०१६, कलम १२(७) अन्वये वरील कामाच्या ₹१६,९२,०००/- च्या अंदाजपत्रकाच्या प्रशासकीय मान्यतेकरीता व्यवस्थापन परिषदेला शिफारस केलेली आहे.

सबब, विद्यापीठ परिसरातील "संगणकशास्त्र संकुल इमारतीमध्ये लिफ्टसाठी लागणारे बांधकाम व जीना तयार करणे" ₹१६,९२,०००/- अंदाजपत्रकाच्या प्रशासकिय मान्यतेस मा.कुलगुरु महोदयांनी बांधकाम समितीच्या वतीने केलेली शिफारस व्यवस्थापन परिषदेच्या विचारार्थ).

ठराव: विद्यापीठ परिसरातील "संगणकशास्त्र संकुल इमारतीमध्ये लिफ्टसाठी लागणारे बांधकाम व जीना करणे" या कामाच्या ₹१६,९२,०००/- अंदाजपत्रकाच्या प्रशासकिय मान्यतेस मा.कुलगुरु महोदयांनी बांधकाम समितीच्या वतीने केलेली शिफारस स्विकारून त्यास सर्वानुमते मान्यता देण्यात आली.

[८(६)] विद्यापीठ परिसरातील "संगणकशास्त्र संकुल इमारतीमध्ये लिफ्ट बसविणे" या कामाच्या ₹२३,८२,०००/- अंदाजपत्रकाच्या प्रशासकिय मान्यतेस मा.कुलगुरु महोदयांनी बांधकाम समितीच्या वतीने केलेली शिफारस व्यवस्थापन परिषदेच्या विचारार्थ.

(टिपणी: संगणकशास्त्र संकुल इमारतीमध्ये अपंग व इतर विद्यार्थ्यांची होणारी गैरसोय पाहता लिफ्टची व्यवस्था करावयाची आहे. सदरकामी कामाचे अंदाजपत्रक, नकाशे व इतर विवरण तयार करणेकरीता मे. यादगिरी कोंडा अँड असोसिएट, सोलापूर यांची वास्तुविशारद म्हणून नेमणूक करण्यात आलेली आहे.

मे. यादगिरी कोंडा अँड असोसिएट, सोलापूर यांनी संगणकशास्त्र संकुल इमारतीमध्ये लिफ्ट बसविणेकरीताचे ₹२३,८२,०००/-चे अंदाजपत्रक तयार केलेली आहे. सदर अंदाजपत्रकातील सर्व दर हे सन २०१७-१८ च्या डि.एस.आर.प्रमाणे घेण्यात आलेले आहेत.

उपरोक्तप्रमाणे काम करणेकरीता अंदाजे ₹२३,८२,०००/- एवढे खर्च अपेक्षित असून सदर खर्चास बांधकाम समितीची व्यवस्थापन परिषदेला प्रशासकीय मान्यतेकरीता शिफारस असणे आवश्यक आहे. अंदाजपत्रकास बांधकाम समितीची शिफारस व तद्नंतर व्यवस्थापन परिषदेच्या मान्यतेनंतर वरीलप्रमाणे कामाबाबत पुढील कार्यवाही करावी लागणार आहे. तथापि बांधकाम समितीची बैठक दि.०६/०३/२०१७ रोजी संपन्न झालेली असून नजीकच्या काळात होण्याची शक्यता नसल्यामुळे व संगणकशास्त्र इमारतीमध्ये विद्यार्थी तसेच इतरांची होणारी गैरसोय पाहता लवकरात लवकर लिफ्ट बसविणे आवश्यक असल्यामुळे सदर कामाची निकड लक्षात घेता, बांधकाम समितीच्या वतीने मा.कुलगुरु महोदयांनी महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम २०१६, कलम १२(७) अन्वये वरील कामाच्या ₹२३,८२,०००/- च्या अंदाजपत्रकाच्या प्रशासकीय मान्यतेकरीता व्यवस्थापन परिषदेला शिफारस केलेली आहे.

सबब, विद्यापीठ परिसरातील "संगणकशास्त्र संकुल इमारतीमध्ये लिफ्ट बसविणे" ₹२३,८२,०००/- अंदाजपत्रकाच्या प्रशासकिय मान्यतेस मा.कुलगुरु महोदयांनी बांधकाम समितीच्या वतीने केलेली शिफारस व्यवस्थापन परिषदेच्या विचारार्थ).

ठराव: विद्यापीठ परिसरातील "संगणकशास्त्र संकुल इमारतीमध्ये लिफ्ट बसविणे" या कामाच्या ₹२३,८२,०००/- अंदाजपत्रकाच्या प्रशासकिय मान्यतेस मा.कुलगुरु महोदयांनी बांधकाम समितीच्या वतीने केलेली शिफारस स्विकारून त्यास सर्वानुमते मान्यता देण्यात आली.

[८(७)] सोलापूर विद्यापीठाचे नामांतरण / नामविस्तार करण्याबाबत खालील विविध संघटना, विद्यार्थी संघ, राजकीय पक्ष व सामाजिक कार्यकर्ते यांनी निवेदन / पत्रान्वये केलेली विनंती विचारार्थ.

अ. क्र.	विविध संघटना, विद्यार्थी संघ, राजकीय पक्ष व सामाजिक कार्यकर्ते यांचेकडून प्राप्त झालेली पत्र व त्यांचा दिनांक	सोलापूर विद्यापीठाचे नामांतर करण्यासंदर्भात विविध घटकांनी सूचविलेली नावे.
१	अॅड. गंगाधर पटने, अध्यक्ष व डॉ. अशोक मेनकुदळे, सचिव यांचे दि.२८/४/२००७ चे पत्र.	शिवयोगी सिध्देश्वर सोलापूर विद्यापीठ
२	मा.रा.स. अटक, अवर सचिव, मुंबई यांच्याकडून प्राप्त झालेले राष्ट्रीय अध्यक्ष, शिवा अखिल भारतीय वीरशैव युवक संघटना, औरंगाबाद यांचे पत्र दि.११/०४/२००८	महात्मा बसवेश्वर विद्यापीठ किंवा श्री. सिध्देश्वर विद्यापीठ
३	श्री. प्रकाश शेंडगे, विधानपरिषद सदस्य, उपस्थित केलेली विशेष उल्लेखनीय सूचना. दि.२३/०७/२००८	पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठ
४	अध्यक्ष, स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया, महाराष्ट्र राज्य कमिटी, यांचे दि.२४/०८/२००९ चे निवेदन.	द्वारकानाथ कोटणीस विद्यापीठ
५	श्री. चरणसिंग सप्रा, दि.०७/०४/२०१०	संत श्री. नामदेव महाराज विद्यापीठ
६	शिवा अखिल भारतीय वीरशैव युवक संघटना, औरंगाबाद दि.०४/०७/२०११	महात्मा बसवेश्वर विद्यापीठ किंवा श्री. सिध्देश्वर विद्यापीठ
७	अध्यक्ष, ऑल इंडिया धनगर समाज महासंघ, औरंगाबाद दि.२६/१०/२०१०	सोलापूर लोकमाता अहिल्याबाई होळकर विद्यापीठ
८	श्री. मधुकर हरीभाऊ पठारे, अहमदनगर मातंग समाजाच्या विविध मागण्यासंदर्भात पत्र दि.०१/०८/२०११	अण्णाभाऊ साठे विद्यापीठ
९	श्री. रमेश कांबळे, जिल्हा उपाध्यक्ष, दलित महासंघ यांचे दि.४/१०/२०१२	साहित्य रत्न अण्णाभाऊ साठे विद्यापीठ
१०	श्री. सिध्देश्वर भारत आवारे, जय मल्हार युवा मंच-महाराष्ट्र राज्य, मु.पो.आवारे नगर, मलिकपेठ, ता.माहोळ, जि.सोलापूर. दि.२/०५/२०१३	राजमाता अहिल्यादेवी होळकर विद्यापीठ
११	जिवा-सेना, नाभिक बहुजन समाजाच्या उत्कर्षासाठी सामाजिक संघटना, औरंगाबाद दि.०६/०५/२०१३	तेजस्वीनी अहिल्यादेवी होळकर विद्यापीठ
१२	मा.सतीश राजमाने, संस्थापक, सोलापूर विद्यापीठ विद्यार्थी संघ. सोलापूर दि.२२/०५/२०१३	महात्मा बसवेश्वर सोलापूर विद्यापीठ
१३	मा.पुरुषोत्तम दत्तात्रय बरडे, शिवसेना सहसंपर्क प्रमुख, सोलापूर. दि.०५/०६/२०१३	पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर विद्यापीठ

१४	आखिल भारतीय महादेव कोळी समाज युवक संघटना, सोलापूर. दि.१३.६.२०१३	महर्षी वाल्मिकी ऋषी विद्यापीठ
१५	जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी, सोलापूर यांच्याकडून प्राप्त झालेले प्रा.मनोहर धेंडे, संस्थापक तथा अध्यक्ष, शिवा अखिल भारतीय वीरशैव युवक संघटना यांचे पत्र दि.०६/०८/२०१३	महात्मा बसवेश्वर विद्यापीठ किंवा सिध्देश्वर विद्यापीठ
१६	श्री. विवेक पाटील, कार्यासन अधिकारी, उच्च व तंत्रशिक्षण विभाग, मुंबई यांनी श्री. जयवंतराव जाधव, वि.प.स. यांनी उपस्थित केलेले अतारांकीत प्रश्न क्र.४८२२५	राजमाता अहिल्यादेवी होळकर विद्यापीठ
१७	श्री. रुस्तुम कंपली यांच्या दि.३०/१०/२०१३ रोजीच्या पत्रास अनुसरून दि.१२/३/२०१४ रोजीचे महाराष्ट्र शासन यांचे पत्र.	श्री. सुशीलकुमार शिंदे विद्यापीठ
१८	श्रीमती स्नेहा जोशी, कक्ष अधिकारी, उच्च व तंत्रशिक्षण विभाग, मुंबई यांनी श्री. प्रा.राम शिंदे, वि.स.स. यांनी मंडलेला विधानसभा ठराव -१६६. दि.२०/०५/२०१४	पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठ
१९	श्री. दिलीप भाऊ भजबळ, जिल्हाध्यक्ष, अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद, द्वारा/- मोनार्क इस्टेट २३/०२ अ, हैद्राबाद रोड, सोलापूर दि.११/०७/२०१४	पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठ
२०	मा.प्रा. मनोहर धेंडे, संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष, शिवा अखिल भारतीय वीरशैव युवक संघटना, गुरु गणेश आपार्टमेंट समोर, गारखेडी परिसर, औरंगाबाद दि.२१/०७/२०१४.	महात्मा बसवेश्वर विद्यापीठ किंवा सिध्देश्वर विद्यापीठ.
२१	श्री. शिवाजीराव पाटील, जिल्हाध्यक्ष, महाराष्ट्र धनगर महासंघ, सोलापूर जिल्हा शाखा, द्वारा/- देवेंद्र मदने, ९६, सोनी नगर, सोलापूर. दि.२३/०७/२०१४	पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठ
२२	श्री. सिध्दारुढ बेडगनूर, सचिव, धनगर समाज प्रबोधन मंच, ७३, कमलानगर, विजापूर रोड, सोलापूर दि.२४/०७/२०१४	पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठ
२३	मा. मनोहर सिद्धू डोंगरे, जिल्हा अध्यक्ष, सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (ग्रामीण), द्वारा/- रेनबो टॉवर, शिंदे चौक, सोलापूर दि.११/०८/२०१४	पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठ
२४	डॉ. निशिगंधा प्रशांत माळी-कोल्हे, अध्यक्षा, जिल्हा परिषद, सोलापूर दि.१४/०८/२०१४	पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठ
२५	श्री. सतिश राजमाने, संस्थापक, सोलापूर विद्यार्थी संघ, द्वारा/- २५, वारद फार्म, पूना रोड, सोलापूर दि.१२/०८/२०१४	सिध्देश्वर विद्यापीठ, सोलापूर
२६	श्री. मनोहर नारायण कुरापाटी, भावनाऋषी युवक संघटना, अशोक चौक, सोलापूर दि.१९/०८/२०१४	भावनाऋषी विद्यापीठ
२७	मा. आनंद मुस्तारे, श्री. सिध्देश्वर विद्यापीठ नामांतर कृती समिती, सोलापूर	सिध्देश्वर विद्यापीठ

२८	श्री. इब्राहिम जमादार, अखिल भारतीय जन जाग्रती संगठन, विभागीय कार्यालय, ५४, रामवाडी, सोलापूर यांचे दि.१६/०७/२०१५ चे पत्र	संत रोहिदास विद्यापीठ
२९	श्री. हमीद शेख, संस्थापक, सरकार सामाजिक बहुदेशीय संस्था, नई जिंदगी, सोलापूर यांचे दि.१२/०८/२०१५ रोजीचे पत्र	डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम विद्यापीठ
३०	श्री. ज्ञानोबा तावरे, गोकूळ अपार्टमेंट, जंगली महाराज रोड, पुणे यांचे दि.३०/०३/२०१६ चे पत्र	महाराष्ट्र भूषण डॉ. नानासाहेब धर्माधिकारी सोलापूर विद्यापीठ

सबब, वरीलप्रमाणे विविध संघटना, राजकीय पक्ष यांनी वेळोवेळी मागणी केलेली असून त्यानंतरही काही संघटना, राजकीय पक्षांनी निवेदन दिलेली आहेत. त्यामूळे सोलापूर विद्यापीठाचे नामांतरण / नामविस्ताराची बाब व्यवस्थापन परिषदेच्या विचारार्थ).

ठराव: व्यवस्थापन परिषदेचे सन्माननीय सदस्य मा. शिक्षण संचालक (उच्च शिक्षण) पुणे यांचे प्रतिनिधी डॉ. एस. एम. देशपांडे, विभागीय सहसंचालक, सोलापूर विभाग यांनी आज दि.२३/०५/२०१७ च्या व्यवस्थापन परिषदेच्या १०४ व्या बैठकीत सोलापूर विद्यापीठाचे नामांतरण / नामविस्तार याकरिता प्राप्त झालेल्या एकूण ३० निवेदनाबाबत विचार करण्याकरिता आयत्या वेळेचा विषय घेण्याबाबत विनंती केली. त्यानुसार हा विषय व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीमध्ये चर्चेस घेण्यात आला. एकूण ३० निवेदनाचा विचार करता, यापूर्वी दि.२६/०७/२००८ रोजीच्या व्यवस्थापन परिषदेच्या १५ व्या बैठकीमध्ये ठराव क्र.४ नुसार, "ही व्यवस्थापन परिषद सोलापूर विद्यापीठाच्या नावात सद्यस्थितीत कोणताही बदल करू नये असा ठराव करत आहे" तसेच सोलापूर विद्यापीठाच्या अधिसभेची नववी बैठक दि.१५/११/२०१४ रोजी मा. राज्यपाल महाराष्ट्र राज्य तथा कुलपती सोलापूर विद्यापीठ यांच्या परवानगीने संपन्न झाली होती. अधिसभेच्या या बैठकीतील ठराव क्र. ७ नुसार, "विविध संघटनांनी दिलेली निवेदने विचार घेता भविष्यात जातीय तेढ निर्माण होऊन विद्यापीठाच्या निकोप विकासाला अडथळा निर्माण होऊ नये यासाठी सोलापूर विद्यापीठाचे नाव सोलापूर विद्यापीठ असेच राहिल असा सर्वानुमते निर्णय घेण्यात आला" आणि सदर बाब विद्यापीठाचे पत्र जा.क्र. SUS/Estt/२०१५/१९९७८ दि.२४/०२/२०१५ नुसार मा. प्रधान सचिव, उच्च व तंत्र शिक्षण विभाग, मंत्रालय, मुंबई यांना कळविण्यात आली आहे. तसेच या बैठकीच्या कार्यवृत्तांताची प्रत मा. राज्यपाल, महाराष्ट्र राज्य तथा कुलपती, सोलापूर विद्यापीठ यांना पत्र जा.क्र. सोविसो/सनिवि/अधिसभा/१०४६, दि.१२/१२/२०१४ अन्वये पाठविण्यात आली आहे.

सदर परिस्थितीचा विचार करून, प्राप्त निवेदने व पत्रे आणि दि.२४/०२/२०१५ च्या पत्राची प्रत पुन्हा एकदा महाराष्ट्र शासनास पाठविण्याचे सर्वानुमते ठरले.

[८८] L. L. M. Sem-IV (CBCS) Disseration व Viva-Voce साठी शुल्क व परीक्षकांना मानधन निश्चित करणेची बाब विचारार्थ.

(टिपणी: प्रस्तूत विद्यापीठातील L. L. M. अभ्यासक्रमासाठी वर्ष २०१५-१६ पासून CBCS Pattern लागू करण्यात आलेला आहे. एप्रिल / मे, २०१७ मध्ये सदर विद्यार्थ्यांनी Sem IV ची परीक्षा दिलेली आहे. CBCS Pattern अभ्यासक्रमानुसार L. L. M. (Sem-IV) साठी १०० गुणांचा एक Theory पेपर तसेच १५० गुणांचे Dissertation व ५० गुण Viva Voce परीक्षा आहेत. Dissertation Book विद्यापीठ कार्यक्षेत्राबाहेरील महाराष्ट्रातील इतर विद्यापीठातील वरिष्ठ अध्यापकांकडे पाठवून मुल्यांकन करून घ्यावे लागेल. तसेच Viva-Voce साठी बहिस्थ परीक्षक म्हणून विद्यापीठ कार्यक्षेत्राबाहेरील अध्यापकांची नियुक्ती केली जाते. सदरील अध्यापक Viva-Voce परीक्षेसाठी येणे व जाणेसाठी कारचा वापर करीत असतात. सद्यस्थितीत L. L. M. Sem-IV (CBCS) Disseration व Viva-Voce परीक्षा प्रथमच घेण्यात येत असल्यामुळे Disseration व Viva-Voce साठी आकारावयाचे शुल्क निश्चित करण्यात आलेले नसून ते निश्चित करणे आवश्यक आहे. L. L. M. Sem-IV विद्यार्थ्यांची लेखी परीक्षा संपली असून निकाल जाहीर करणेसाठी Disseration व Viva-Voce परीक्षा घेणे आवश्यक असून त्यासाठी शुल्क त्वरित निश्चित करणे आवश्यक आहे. आगामी काळात परीक्षा व मूल्यमापन मंडळाची बैठक प्रस्तावीत नसल्यामुळे महाराष्ट्रातील सार्वजनिक विद्यापीठ कायदा, २०१६ मधील कलम ४८(२) अन्वये मा.कुलगुरु महोदयांनी परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्यावतीने L. L. M. Sem-IV (CBCS) Disseration व Viva-Voce साठी प्रति विद्यार्थी ₹७,६२०/- इतके शुल्क निश्चित करण्यास मान्यता दिली आहे. तसेच परीक्षकांना M. E. प्रमाणे मानधन देण्यासही मान्यता दिलेली आहे.

तेव्हा वरीलप्रमाणे L. L. M. Sem-IV (CBCS) Disseration व Viva-Voce साठी प्रति विद्यार्थी ₹७,६२०/- इतके शुल्क निश्चित करण्याची व परीक्षकांना M. E. प्रमाणे मानधन देण्याची बाब परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या वतीने मा. कुलगुरु महोदयांनी केलेली शिफारस व्यवस्थापन परिषदेच्या विचारार्थ).

ठराव: L. L. M. Sem-IV (CBCS) Disseration व Viva-Voce साठी प्रति विद्यार्थी ₹७,६२०/- इतके शुल्क निश्चित करण्यास व परीक्षकांना M. E. प्रमाणे मानधन देण्यास परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या वतीने मा. कुलगुरु महोदयांनी केलेली शिफारस स्विकारून त्यास सर्वानुमते मान्यता देण्यात आली.

मा.कुलगुरु यांच्या परवानगीने बैठक संपल्याचे प्रभारी कुलसचिव यांनी जाहीर केले.

सही/-
सदस्य सचिव
व्यवस्थापन परिषद

सही/-
अध्यक्ष
व्यवस्थापन परिषद